

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक: अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प,  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार भवन,  
मुंबई - ४०० ०३२.  
तारीख: १७ मार्च, २०२१

संदर्भ :-

- १) वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक: अर्थसं-२०२०/प्र.क्र.६४/अर्थसंकल्प-३,  
दिनांक १६ एप्रिल, २०२०
- २) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक २२ एप्रिल, २०२०
- ३) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : बीयुडी-२०२०/प्र.क्र. ०४/का.६,  
दिनांक २४ एप्रिल, २०२०
- ४) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक २७ एप्रिल, २०२०
- ५) वित्त विभागाचा शासन निर्णय क्रमांक: अर्थसं-२०२०/प्र.क्र.६५/अर्थसंकल्प-३,  
दिनांक ०४ मे, २०२०
- ६) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक ०८ मे, २०२०
- ७) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : बीयुडी-२०२०/प्र.क्र. ०४/का.६,  
दिनांक ०८ मे, २०२०
- ८) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक १५ मे, २०२०
- ९) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : बीयुडी-२०२०/प्र.क्र. ०४/का.६,  
दिनांक ०१ जून, २०२०
- १०) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : बीयुडी-२०२०/प्र.क्र. ०४/का.६,  
दिनांक ०९ जून, २०२०
- ११) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक १६ जून, २०२०
- १२) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक ०३ जुलै, २०२०
- १३) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : बीयुडी-२०२०/प्र.क्र. ०४/का.६,  
दिनांक ०६ जुलै, २०२०
- १४) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक ०७ जुलै, २०२०
- १५) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक २३ जुलै, २०२०
- १६) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक ०७ ऑगस्ट, २०२०
- १७) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक ११ ऑगस्ट, २०२०
- १८) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : बीयुडी-२०२०/प्र.क्र. ०४/का.६,  
दिनांक १० ऑगस्ट, २०२०
- १९) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक १८ ऑगस्ट, २०२०
- २०) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक १५ सप्टेंबर, २०२०



- ५०) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : बीयुडी-२०२०/प्र.क्र. ०४/का.६,  
दिनांक ०५ फेब्रुवारी, २०२१
- ५१) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक ०८ फेब्रुवारी, २०२१
- ५२) आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : बीयुडी-२०२०/प्र.क्र. ०४/का.६,  
दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२१
- ५३) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक १० फेब्रुवारी, २०२१
- ५४) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक २२ फेब्रुवारी, २०२१
- ५५) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक २४ फेब्रुवारी, २०२१
- ५६) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक २५ फेब्रुवारी, २०२१
- ५७) शासन निर्णय क्र. अनुवि ४९२०/(३२/२०)/अर्थसंकल्प, दिनांक ०९ मार्च, २०२१
- ५८) वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक: अर्थसं-२०२०/प्र.क्र.६४/अर्थसंकल्प-३,  
दिनांक १५ मार्च, २०२१
- ५९) शासन निर्णय क्र. माशाअ-२०२०/प्र.क्र. ६१/एसएम-४, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२१
- ६०) शासन नि. क्र. माशाअ-२०२०/प्र.क्र. ६१ (भाग-२)/एसएम-४, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२१
- ६१) शासन निर्णय क्र. प्राशाअ/२०२१/प्र.क्र. १७/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१
- ६२) शासन निर्णय क्र. प्राशाअ/२०२१/प्र.क्र. १७/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१
- ६३) शासन निर्णय क्र. उमाशा-२०२१/प्र.क्र. १८/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१
- ६४) शासन निर्णय क्र. पुनर्वि २८२०/(५७/२०)/अर्थसंकल्प, दिनांक १७ मार्च, २०२१

### प्रस्तावना -

सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील मार्च, २०२१ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मंजूर झालेल्या लाक्षणिक पूरक मागण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी ( आयुक्त - शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे ) यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय -

सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रक अधिकार्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे.

(रुपये हजारात)

अ.क्र.	लेखाशिर्ष	नियंत्रक अधिकारी	वितरीत अनुदान
	मागणी क्रमांक ई - २, २२०२ सर्वसाधारण शिक्षण		
१	२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, (०५) इतर स्थानिक संस्थांना प्राथमिक शिक्षणाच्या विस्तारासाठी अनुदान (०५) (०४) खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान (अनिवार्य) (२२०२३२६१), ३६, सहायक अनुदाने (वेतन)	आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे	२३२७६०

अ.क्र.	लेखाशिर्ष	नियंत्रक अधिकारी	वितरीत अनुदान
२	२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण, ११०, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य (००) (११) नवीन अशासकीय माध्यमिक शाळा उघडणे (अनिवार्य) (२२०२३३६१), ३६, सहायक अनुदाने (वेतन)	आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे	३६०७६४
३	२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण, ११०, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य (००) (१२) अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या उघडणे (अनिवार्य) (२२०२३३७९), ३६, सहायक अनुदाने (वेतन)	आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे	४०८३३६
४	२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण, ११०, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य (००) (०७) अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदान (अनिवार्य) (२२०२०५११), ३६, सहायक अनुदाने (वेतन)	आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे	४०१८७२

२. उपरोक्त वितरीत अनुदान हे शासन निर्णय क्र. माशाअ-२०२०/प्र.क्र. ६१/एसएम-४, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२१, शासन निर्णय क्र. माशाअ-२०२०/प्र.क्र. ६१ (भाग-२)/एसएम-४, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२१, शासन निर्णय क्र. प्राशाअ/२०२१/प्र.क्र. १७/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१, शासन निर्णय क्र. प्राशाअ/२०२१/प्र.क्र. १७/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१ व शासन निर्णय क्र. उमाशा-२०२१/प्र.क्र. १८/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१ च्या शासन निर्णयानुसार पात्र शाळांनाच अनुदान वितरीत करण्यात यावे.

(अ) २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, (०५) इतर स्थानिक संस्थांना प्राथमिक शिक्षणाच्या विस्तारासाठी अनुदान (०५) (०४) खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान (अनिवार्य) (२२०२३२६१), ३६, सहायक अनुदाने (वेतन) सदर लेखाशीर्षाखाली मार्च, २०२१ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मान्य करण्यात आलेल्या पूरक मागणीच्या अनुषंगाने शासन निर्णय क्र. प्राशाअ/२०२१/प्र.क्र. १७/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१ अन्वये प्राथमिक शाळांमधील अनुदानास पात्र ठरविण्यात आलेल्या वर्ग तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक १ नोव्हेंबर, २०२० पासून २० टक्के प्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे. २० टक्क्या पेक्षा वाढीव अनुदान कोणत्याही परिस्थितीत मंजूर करू नये.

(ब) २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण, ११०, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य (००) (११) नवीन अशासकीय माध्यमिक शाळा उघडणे (अनिवार्य) (२२०२३३६१), ३६, सहायक अनुदाने (वेतन) व २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण, ११०, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य (००) (१२) अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या उघडणे (अनिवार्य) (२२०२३३७९), ३६, सहायक अनुदाने (वेतन) - सदर लेखाशीर्षाखाली मार्च, २०२१ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मान्य करण्यात आलेल्या पूरक

मागणीच्या अनुषंगाने शासन निर्णय क्र. माशाअ-२०२०/प्र.क्र. ६१ (भाग-२)/एसएम-४, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२१ माध्यमिक शाळांमधील अनुदानास पात्र ठरविण्यात आलेल्या वर्ग तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक १ नोव्हेंबर, २०२० पासून २० टक्के प्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे. २० टक्के पेक्षा वाढीव अनुदान कोणत्याही परिस्थितीत मंजूर करू नये.

(क) २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण, ११०, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य (००) (०७) अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदान (अनिवार्य) (२२०२०५११), ३६, सहायक अनुदाने (वेतन) सदर लेखाशीर्षाखाली मार्च, २०२१ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मान्य करण्यात आलेल्या पूरक मागणीच्या अनुषंगाने शासन निर्णय क्र. उमाशा-२०२१/प्र.क्र. १८/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१ उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय / जादा तुकड्या / अतिरिक्त शाखा मधील अनुदानास पात्र ठरविण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक १ नोव्हेंबर, २०२० पासून २० टक्के प्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे. २० टक्के पेक्षा वाढीव अनुदान कोणत्याही परिस्थितीत मंजूर करू नये.

(ड) २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, (०५) इतर स्थानिक संस्थांना प्राथमिक शिक्षणाच्या विस्तारासाठी अनुदान (०५) (०४) खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान (अनिवार्य) (२२०२३२६१), ३६, सहायक अनुदाने (वेतन) सदर लेखाशीर्षाखाली मार्च, २०२१ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मान्य करण्यात आलेल्या पूरक मागणीच्या अनुषंगाने शासन निर्णय क्र. प्राशाअ/२०२१/प्र.क्र. १७/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१ अन्वये यापूर्वी २० टक्के अनुदान सुरु असलेल्या प्राथमिक शाळा / वर्ग तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक १ नोव्हेंबर, २०२० पासून वाढीव २० टक्के प्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे.

(इ) २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण, ११०, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य (००) (११) नवीन अशासकीय माध्यमिक शाळा उघडणे (अनिवार्य) (२२०२३३६१), ३६, सहायक अनुदाने (वेतन) व २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण, ११०, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य (००) (१२) अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या उघडणे (अनिवार्य) (२२०२३३७९), ३६, सहायक अनुदाने (वेतन) - सदर लेखाशीर्षाखाली मार्च, २०२१ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मान्य करण्यात आलेल्या पूरक मागणीच्या अनुषंगाने शासन निर्णय क्र. माशाअ-२०२०/प्र.क्र. ६१/एसएम-४, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२१ अन्वये यापूर्वी २० टक्के अनुदान सुरु असलेल्या माध्यमिक शाळा / वर्ग तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक १ नोव्हेंबर, २०२० पासून वाढीव २० टक्के प्रमाणे अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे.

३. सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी / अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून वितरीत करण्यात येत आहे :-

अ) सदर अनुदान हे शासन निर्णय क्र. माशाअ-२०२०/प्र.क्र. ६१/एसएम-४, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२१, शासन निर्णय क्र. माशाअ-२०२०/प्र.क्र. ६१ (भाग-२)/एसएम-४, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२१, शासन निर्णय क्र. प्राशाअ/२०२१/प्र.क्र. १७/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१, शासन निर्णय क्र. प्राशाअ/२०२१/प्र.क्र. १७/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१ व शासन निर्णय क्र.

उमाशा-२०२१/प्र.क्र. १८/एसएम-४, दिनांक १५ फेब्रुवारी, २०२१ च्या शासन निर्णयानुसार पात्र शाळांनाच अनुदान वितरीत करण्यात यावे.

आ) संदर्भ क्र. ५९ ते ६३ मधील शासन निर्णयाद्वारे अनुदानास पात्र झालेल्या शाळांना क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या स्तरावर यापूर्वीच नियमबाह्य अनुदान उपलब्ध करून दिले असल्यास अशा शाळांना अनुदान देण्यात येऊ नये व अशा शाळा / संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी / फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी. याबाबतची जबाबदारी आयुक्त (शिक्षण) यांची राहिल. परिच्छेद २ मधील शासन निर्णयातील शाळांना यापूर्वी अनुदान उपलब्ध करून दिले किंवा कसे याची तपासणी जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांच्या स्तरावरही करण्यात यावी.

इ) ज्या उद्देशासाठी निधी / अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही. तसेच इतर लेखाशिर्षकडे वळती करता येणार नाही.

ई) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास १० तारखेपर्यंत सादर करावा.

उ) विविध शासकीय / प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहायक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांचेकडून पूर्वी वितरीत केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत. शक्यतो यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरीत करण्यात येऊ नये. कोषागार अधिकाऱ्यांनी, सहायक अनुदानामधून निधी आहरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंट (Bank Account Statement) ची प्रत जोडलेली नसल्यास देयक पारित करू नये.

४. सदर शासन निर्णय अर्थसंकल्प नियम पुस्तिका नियम १७ व नियम १४२, तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ मधील उपविभाग-एक नियम क्र. १४९ आणि वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्रमांक अर्थसं-२०२०/प्र.क्र.६४/अर्थसंकल्प-३, दि. १६ एप्रिल, २०२० व दि. १५ मार्च, २०२१, अनुक्रमांक १ व ४ करिता वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. २८०/२०२१/व्यय-५, दिनांक १७ मार्च, २०२१ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०३१७१६४४४७८५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( राजेंद्र पवार )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपालांचे सचिव
२. मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
३. मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
४. मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा / विधानपरिषद, मुंबई

५. मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
६. मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
७. मा. विधानसभा, विधानपरिषद व संसद सदस्य
८. मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
९. मा. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव
१०. मा. मंत्री (शालेय शिक्षण / क्रीडा) यांचे स्वीय सहायक
११. मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण / क्रीडा) यांचे स्वीय सहायक
१२. अप्पर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांचे स्वीय सहायक
१३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - १ / २, मुंबई / नागपूर
१४. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र - १ / २, मुंबई / नागपूर
१५. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
१६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१७. स्थानिक निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१८. वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे
१९. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२०. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
२१. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नीरोड, मुंबई
२२. सहसचिव / उपसचिव (विद्यार्थी विकास / शाळा व्यवस्थापन / शिक्षक शिक्षकेतर / प्रशासन / समन्वय / अर्थसंकल्प / क्रीडा) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२३. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य. / प्राथमिक / प्रौढ व अल्पसंख्यांक / SCERT / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद) महाराष्ट्र राज्य, पुणे
२४. अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य, पुणे
२५. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे
२६. सर्व क्रीडा उपसंचालक
२७. सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी
२८. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
२९. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
३०. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक / प्रौढ)
३१. सर्व अधिक्षक, वेतन पथक (प्राथमिक / माध्यमिक)
३२. वित्त विभाग (व्यय-५ / व्यय-१४ / अर्थसंकल्प - ८) मंत्रालय, मुंबई
३३. सर्व कार्यासने, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
३४. निवड नस्ती, कार्यासन अर्थसंकल्प, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.